

माहे जुलै २००७ च्या पावसाळी अधिवेशनातील
पुरवणी मागणी - आळंदी धरण, ता. दिंडोरी, जिल्हा
नाशिक या प्रकल्पाच्या दुरुस्ती व मजबूतीकरणाच्या
कामासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत...

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्र. जसंवि २००७/प्र.क्र ३३/ का-५

मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२

दिनांक : २१ सप्टेंबर, २००७

- वाचा :-** १) वित्त विभागाचे परिपत्रक क्रमांक- पूरक-१०.०७/प्र.क्र.२३१/२००७/अर्थसंकल्प-३,
दिनांक १० ऑगस्ट, २००७ व दिनांक १० सप्टेंबर, २००७.
२) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक बीयुडी-२००७/प्र.क्र.५०/का.७,
दिनांक १४ सप्टेंबर, २००७.

प्रस्तावना : नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील आळंदी धरणाच्या दुरुस्ती व मजबूतीकरणासाठी एकूण रुपये २५०.०० लक्ष इतका नियतव्यय आदिवासी उपयोजनेतून उपलब्ध करून देण्यात आला आहे. सदर खर्चास पुरवणी मागणीद्वारे मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :- सदर प्रकल्पाच्या दुरुस्तीच्या कामासाठी आवश्यक रक्कम रु. २५०.०० लक्ष (रु. दोन कोटी पन्नास लाख फक्त) इतक्या रकमेची पुरवणी मागणी बाब क्र. १८५ अन्वये माहे जुलै, २००७ च्या पावसाळी अधिवेशनात सादर केली होती. सदर पुरवणी मागणी मंजूर झाली आहे.

२. आता महाराष्ट्र (द्वितीय पुरवणी) विनियोजन अधिनियम २००७ (सन २००७ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.२०) म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग -चार, दिनांक २७ जुलै २००७ रोजी पुरवणी मागण्यांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीच्या वितरणासाठी पारित झाला आहे.

३. उपरोक्त वाचा येथील अनुक्रमांक (२) दिनांक १४ सप्टेंबर, २००७ च्या शासन निर्णयान्वये या योजनेकरिता रुपये २५०.०० लक्ष इतक्या रकमेमधून टक्केवारी खर्च वगळून रु. २०१.२० लक्ष (रुपये दोन कोटी एक लाख वीस हजार फक्त) एवढी तरतूद अधीक्षक अभियंता तथा प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक यांच्या अधिनस्त ठेवण्यास मंजूरी देण्यात आली आहे. सदर तरतूद खर्च करण्यास या शासन निर्णयान्वये अनुमती देण्यात येत आहे.

४. संबंधित अधीक्षक अभियंता, यांनी याच योजनेवर चालू वित्तीय वर्षात याच योजनेसाठी सदर मंजूर तरतूद, वरील वाचा येथील अ.क्र (२) वरील शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या अधिन राहून खाली दर्शविलेल्या कॅश फ्लो प्रमाणे खर्च करावी.

(रुपये हजारात)

लेखाशीर्ष	सप्टेंबर	ऑक्टोबर	नोव्हेंबर	डिसेंबर	जानेवारी	फेब्रुवारी	मार्च	एकूण
४७०१	०	३७५०	३७५०	३७५०	३७५०	५०००	५०००	२५०००
बी-२६४								


* विवरणात दाखविलेल्या तरतूदी टक्केवारी खर्च धरून दर्शविण्यात आलेल्या आहेत. मात्र नियंत्रक/अंमलबजावणी अधिका-यांनी टक्केवारी खर्च वगळून खर्च करावयाचा आहे.

५. मंजूर तरतूदीपेक्षा जास्त खर्च होणार नाही याची नियंत्रक /अंमलबजावणी अधिका-यांनी दक्षता घ्यावी. या योजनेवर झालेला खर्चाचा अहवाल आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक, अहमदनगर व शासनास सादर करावा.

६. उपरोक्त तरतूदीचा खर्च मागणी क्र. टी-६, मुख्य लेखाशिर्ष ४७०१ - मोठे व मध्यम पाटबंधा-यावरील भांडवली खर्च - पंचवार्षिक योजनांतर्गत योजना - जनजाती क्षेत्र उपयोजना - ०३- मध्यम पाटबंधारे - राज्य योजनेत योजना - (१) - मध्यम पाटबंधारे वाणिज्यिक (४७०१ बी २६४) या लेखाशिर्षाखाली दर्शविण्यात यावा.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २००७०९२११४१७०१००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(वसंत मनी)
कार्यासन अधिकारी

प्रति.

अधिक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक.

अधिक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे

कार्यकारी अभियंता, नाशिक पाटबंधारे विभाग, नाशिक

मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग उत्तर महाराष्ट्र प्रदेश, नाशिक.

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

जिल्हाधिकारी । सदस्य सचिव, जिल्हा नियोजन व विकास मंडळ, नाशिक.

जिल्हा कोषागार अधिकारी, ठाणे/नाशिक.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक./अहमदनगर

महालेखापाल महाराष्ट्र (लेखा व अनुज्ञेयता) मुंबई/ नागपूर.

महालेखापाल महाराष्ट्र (लेखा परिक्षा) मुंबई/ नागपूर.

मुख्य अभियंता, (वासप्र) व सहसचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय.

आंतरवित्त सल्लागार व उपसचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय

उपसचिव, लघुपाटबंधारे, जलसंपदा विभाग, मंत्रालय.

वित्त विभाग, (खय १२/१४/ अर्थसंकल्प-३ व १७) मंत्रालय, मुंबई

अर्थशास्त्र (३ प्रती) लफा-१/२ (सिचनधाय) कामे, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई

कक्ष अधिकारी (क.६/७) मंत्रालय, मुंबई

माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई

श्री. मेन्नाम, संगणक समन्वयक, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय.